



वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.१८/०५/२०२२

प्रेसनोट

केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरून राज्यामध्ये व त्या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित निर्देशानुसार शैक्षणिक हेतूने, रोजगाराच्या उद्देशाने, परदेशात होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी तसेच द्विपक्षीय, बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन ९० दिवस (३ महिने) पूर्ण झाल्यानंतर प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या प्रिकॉशन डोसच्या लसीकरणासाठी शासनामार्फत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

- १) आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन ९० दिवस (३ महिने) पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सदर प्रिकॉशन डोसचे लसीकरण केले जाईल.
- २) लसीकरणासाठी सदर लाभार्थ्यांना को-विन पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून लसीकरण केंद्रावर येताना सदर लाभार्थ्यांनी फक्त आपले ओळखपत्र घेऊन यावे. लसीकरणासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करीत असल्याबाबतची किंवा केल्याबाबतची कागदपत्र उदा.व्हिसा, प्रवास कागदपत्र इ. सादर करण्याची आवश्यकता नाही.
- ३) आंतरराष्ट्रीय प्रवास करीत असलेल्या हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील व्यक्ती यांनाच शासकीय लसीकरण केंद्रावर सदरील प्रिकॉशन डोसचे मोफत लसीकरण केले जाईल. तसेच त्यांना स्वेच्छेने खाजगी लसीकरण केंद्रावर लसीचे शुल्क भरणे करून लसीकरण करून घेता येईल.
- ४) आंतरराष्ट्रीय प्रवास करीत असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील इतर लाभार्थ्यांना सदरील प्रिकॉशन डोसचे लसीकरण फक्त खाजगी लसीकरण केंद्रावर लसीचे शुल्क भरणे करून घेता येईल.

वैद्यकीय आरोग्य विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका